



No. UMC:TD:UNIT-7: 17 :2023

Token No. 41202300007255

To,

Date: 20/04 /2023

Sr. No: 50/0740

Shri/Smt. Sanjay Amrikal Dhingra

50/1 MARVEL PRIDE FLAT NO. 701, ON BLK. A-256 ROOM

NO. 511 & 512 RAJAVEER BAKERY LINE

Ulhasnagar - 421004.

Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property bearing Sr. No. 0DI010815300 of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated. 18 /04 /2023

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. AJAY AMRIKLAL DHINGRA Under Serial No. 0740 Ward. 50 Prop.No- 0DI010815300 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|--|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No. ----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No. 134 | Dt. 15/04/23 |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 135 | Dt. 15/04/23 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Sindhi Daily Town Darshan | No. ----- | Dt. 18/04/23 |
| 13. Notary Agreement For Gift | No. 132 | Dt. 15/04/23 |
| 14. Applicant Pratidyapatra | No. ----- | Dt. 17/04/23 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. Agreement For Sale . | No. ----- | Dt. ----- |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क
दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण
करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ /१७/२०२३
दिनांक: ०४/२०२३

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क. ५०डीआय०१०८१५३०० (५०/०७४०) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. अजय अमरीकलाल धिंग्रा अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ १०७३.३७ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबीचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा राहणार. ५०/१ मारवेल प्रिड पलॉट नं. ७०१ ऑन ब्लॉक ए-२५६ रुम नं. ५११ आणि ५१२ राजविर बेकरी लाईन उल्हासनगर-४ यांनी दिनांक: १८/०४/२०२३ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र. ४१२०२३००००७२५५ सादर केलेला अर्जाव्चे संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

अ) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र

ब) श्री./श्रीम. अजय अमरीकलाल धिंग्रा (लिहून देणार) व श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा (लिहून घेणार) यांचे दरम्यान सि. नं. १३२ दिनांक: १५/०४/२०२३ यशवंत गायकवाड यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी बक्षिसपत्र खरेदीखताची छायांकित प्रत.

क) नोटरी श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष (अ. क्र. १३४ दिनांक: १५/०४/२०२३ करण्या आलेले ताबापावतीची प्रत

ड) नोटरी श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष (अ. क्र. १३५ दिनांक: १५/०४/२०२३ करण्या आलेले हमीपत्राची प्रत.

इ) दिनांक: १८/०४/२०२३ रोजीचे सिंधी डेली टॉउन दर्शन या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

ई) अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: १७/०४/२०२३

उपरोक्त कागदपत्राव्चे मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

लिपिक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क. ५०डीआय०१०८१५३०० (५०/०७४०) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्राच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क. ५०डीआय०१०८१५३०० (५०/०७४०) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. संजय अमरीकलाल धिंग्रा या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजुरी मिळावी.

कर निरीक्षक

कर निरीक्षक वॉन अहवालानुसार

उप कर निरीक्षक व संचालक

कर निरीक्षक व संचालक

Change of Name R. V. Charges

Paid Rs.

500/-

Receipt No.

123323

20/4/23

Sign